DHENU BUILDCON INFRA LIMITED

Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058
Tel: 7977599535 CIN: L10100MH1909PLC000300
Email: dhenubuildcon@gmail.com Website: www.dhenubuildconinfra.com

15th November, 2019

To,
The Manager,
Department of Corporate Services,
BSE Limited,
Phirozee Jeejeeboy Towers,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

Dear Sir/ Ma'am,

Sub: Newspaper publication of Un-audited financial results for the quarter and half year ended 30th September, 2019, pursuant to Regulation 47 (1) (b) of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015

Ref.: Scrip ID: DHENU BUILD

Scrip Code: 501945

Pursuant to Regulation 47 of SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015, enclose please find copies of the Newspaper Advertisements published in Active Times (English Newspaper) and The Global Times (Marathi Newspaper) on 15th November, 2019 with regards to the Un-audited financial results for the quarter and half year ended 30th September, 2019.

Kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For, DHENU BY ADDRESS INFRA LIMITED

Vikash Maharishi

Director & CFO

DIN: 07073642

103 ASMITA HERITAGE-2, BLOCK B, NAYA NAGAR, MIRA ROAD (E) DIST. THANE

401107 Maharashtra, do hereby change m

SOLANKI (Surname) with immediate effect.

ALNA TRADING AND EXPORTS LIMITED CIN:L51900MH1981PLC025145 Registered Office: Allana House, Allana Road, Colaba, Mumbai-400 001 www.alna.co.in UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER' 2019

	(Rs. in	Lacs except p	er share data)
PARTICULARS	Quarter Ended Sep 30, 2019 Reviewed	Half year ended as on Sep 30, 2019 Reviewed	Quarter Ended Sep 30, 2018 Reviewed
Total Income from operations (Net)	115.18	124.14	55.48
Net Profit/ (Loss) for the Period after tax	4.24	10.12	2.11
Other Comprehensive Income (After tax)	-	-	-
Total Comprehensive Income for the			
Period after tax	4.24	10.12	2.11
Equity Share Capital	20.00	20.00	20.00
Reserves (excluding Revaluation reserves as shown in the Balance sheet of			
previous year)	-	-	-
Earning Per share (Face value of			
Rs.10/- each)			
a) Basic	2.12	5.06	1.06
b) Diluted	2.12	5.06	1.06
Notes:			

The above results for the quarter ended September 30, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company at their meeting held on 14th November, 2019 and the same was subjected to "Limited Review"

by the Statutory Auditors of the Company, as required under Regulation 33 of SEBI(Listing Obligations and Disclosures requirements) Regulations, 2015.

The above is an extract of the detailed format of Quarterly Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com).

By Order of the Board For Alna Trading And Exports Ltd

(Anwar Husain Chauhan) Director DIN: 00322114

DIN NO: 00369461

BLUE PEARL TEXSPIN LIMITED Regd Off: Office No. 32, Vyapar Bhavan, 49, P.D. Mello Road, Mumbai -400 009, Maharashtra. CIN -L36104MH1992PLC069447, Tel -022 32997884 Fax 23487884

Email: bluepearltexspin@gmail.com Website: www.bluepearltexspin.com

Sr. No	Particulars	Quarter ending 30.09.2019	Half Year ended (30.09.2019) (Year to date Figures/ Previous Year ending)	Quarter ended 30.09.2018 (Corresponding 3 months ended in the previous year)
		Un-Audited	Un-Audited	Unaudited
1	Total Income from Operations	4.98	17.32	3.57
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	0.13	1.24	0.36
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.13	1.24	0.36
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	0.13	1.24	0.36
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.13	1.24	0.36
6	Equity Share Capital	25.60	25.60	25.60
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-34.48	-34.48	-34.58
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -			
	(a) Basic	0.05	0.48	0.14
	(b) Diluted	0.05	0.48	0.14

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange at www.bseindia.com (s) and the Company's website.

For Blue Pearl Texspin Ltd Arun Kumar Sharma Place : Mumha

DHENU BUILDCON INFRA LIMITED

Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058 Contact No.: 7977599535 CIN: L10100MH1909PLC000300 Email: dhenubuildcon@gmail.com Website: www.dhenubuildconinfra.com EXTRACT FROM THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019 (Rs. in Lakhs except EPS)							
PARTICULARS	Quarter Ended 30.09.2019 (Unadited)	Quarter Ended 30.09.2018 (Unadited)	Half Year ended 30.09.2019 (Unaudited)	Year ended 31.03.2019 Audited			
1 Total Income from Operations (net) 2 Net Profit/ (Loss) for the period	0.00	0.00	0.00	57.55			
(before tax and Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period	(96.05)	(1.39)	(100.10)	(48.05)			
before tax,(after Exceptional items) 3 Net Profit/ (Loss) for the period	(96.05)	(1.39)	(100.10)	(48.05)			
after tax (after Exceptional items) 4 Total Comprehensive Income for the period(Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income	(96.05)	(1.39)	(100.10)	(33.46)			
(after tax)] 5 Equity Share Capital (Face Value	(1.72)	(20.71)	(5.77)	(51.81)			
of Shares : Rs. 1/-) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.	183.00	183.00	183.00	183.00			
6 Earnings Per Share (of Rs.1/-each)	(0.52)	(0.01)	(0.55)	(0.10)			
(a)Basic (b)Diluted	(0.52) (0.52)	(0.01) (0.01)	(0.55) (0.55)	(0.18) (0.18)			
Note:							

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter are half year ended 30th September, 2019 filed with the Stock Exchanges under Regulati 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The fu format of the Financial Results are available on the website of Stock Exchange i.e BS at www.bseindia.com and the Company's website www.dhenubuildconinfra.com $\,$

The above results were reviewed and recommended by the Audit Committee and wer approved by the Board of Directors at their respective meetings held on 13th November, 2019. The Statutory Auditors of the Company have reviewed an un-audite results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and have issued the Limited Review Report.

For Dhenu Buildcon Infra Limite

Date: 15th Novemeber, 2019

Vikas Maharishi DIN No: 0707364

INDSOYA LIMITED CIN: L67120MH1980PLC023332

Regd. Office: 1111-A Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai – 400021 Email: info@indsova.comWebsite: www.indsova.comcontact No: (022) 22852796-97-99 EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2019

(Rs. In Lakhs except per share dat						r share data)
	Particulars	Quarter ended (30/09/2019) Unaudited	Quarter ended (30/06/2019) Unaudited	Quarter ended (30/09/2018) Unaudited	Year to Date ended (30/09/2019) Unaudited	Financial Year ended (31/03/2019) Audited
1	Total income from operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax,	2.47	2.40	2.63	4.87	10.43
3	Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the	0.56	(3.59)	(0.47)	(3.03)	(6.85)
4	period before tax (after Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the	0.56	(3.59)	(0.47)	(3.03)	(6.85)
5	period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive	0.56	(3.59)	(0.47)	(3.03)	(6.85)
	Income for the period [Comprising Profit / (Loss) for the Period (after tax) and other Comprehensive Income					
6 7	(after tax) Paid up Share Capital Reserves (excluding Revaluation Reserve) as	0.56 20.00	(3.59) 20.00	(0.47) 20.00	(3.03) 20.00	(6.85) 20.00
8	shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share (After) extraordinary	-	-	-	-	55.19
	items)(of Rs.10/- each) a) Basic (in Rs.) b) Diluted (in Rs.)	0.28 0.28	(1.79) (1.79)	(0.23) (0.23)	(1.51) (1.51)	(3.43) (3.43)

date:14.11.2019

The above financial results have been taken on record at the meeting of the Board of Director held on 14/11/2019 The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results filed with the Stoc

Exchanges under "Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites o Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.indsoya.com)."the filings). Previous period/year figures have been regrouped /re-classified wherever considered necessary

to conform to current period/year classification

Shivkumar Vaish Company Secretary

For Indsova Limited

PARSOLI CORPORATION LIMITED

Regd. Office: 23, First Floor, Crystal Shoppers Paradise, 24th & 33rd Road, Plot No. 489, Bandra (West) Mumbai Mumbai 400050 City MH 400050 IN CIN: L65990 MH 1990 PLC 059074 website: www.parsoli.com email: corporation@parsoli.com Tel: 022-26000743, 26000744

PARTICULARS	Quarter	Half year	Quarter
TAIITIO ET III	30-09-2019	30-09-2019	30-06-2019
Total Income from operations (net)	0.22	0.48	0.26
Net Profit / (Loss) for the period (before tax, Exceptional and / or Extra Ordinary items)	(32.96)	(64.22)	(31.26)
Net Profit / (Loss) for the period before tax, after Exceptional and / or Extra Ordinary items)	(32.96)	(64.22)	(31.26)
Net profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(32.96)	(64.22)	(31.26)
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(32.96)	(64.22)	(31.26)
Paid up Equity Share Capital	2,802.71	2,802.71	2,802.71
Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance sheet of previous year)	-	-	-
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) -	-	-	-
(a) Basic	(0.12)	(0.23)	(0.11)
(b) Diluted	(0.12)	(0.23)	(0.11)

Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarter end Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com and on the website of the Company i.e www.parsoli.com.

2. The above results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14th November, 2019.

3. Figures for the previous periods have been regrouped/reclassified/restated wherever necessary For PARSOLI CORPORATION LIMITED

Date: 14th November, 2019 HABIB ZAFAR SARESHWALA Place: Ahmedabad Managing Director (DIN 03282280)

SUPREMEX SHINE STEELS LIMITED

(FORMERLY KNOWN AS ICVL STEELS LTD) CIN: L28122MH2011PCL214373

Regd. Office: 1104, A Wing, Naman Midtown, 11th Floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400013 Tel No: 022-24391933, Fax: (022)2403 1691, Email: secretarial@intellivatecapital.com. Website: www.supremexshinesteels.in

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

		С	uarter Ende	ed	Half Yea		Year Ended
Sr.		30.09.2019	30.06.2019	30.09.2018	30.09.2019		31.03.2019
No.	i articulars	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited
1	Total Income from Operations	249.27	340.16	6.22	589.43	60.09	416.51
2	Net Profit for the period						
	(before Tax, Exceptional and /						
	or Extra Ordinary Items)	4.58	1.82	2.75	6.40	10.15	16.70
3	Net Profit for the period before						
	Tax (after Exceptional and / or						
	Extra Ordinary Items)	4.58	1.82	2.75	6.40	10.15	16.70
4	Net Profit for the period after						
	Tax (after Exceptional and / or						
	Extra Ordinary Items)	4.53	1.81	2.72	6.34	10.05	12.30
5	Total Comprehensive Income						
	for the period (Comprising						
	Profit for the period (after tax)						
	and Other Comprehensive						
	Income (after tax)	4 . 53	1.81	2.72	6.34	10.05	12.30
6	Paid Up Equity Share Capital						
	(FV of Re. 1/- each)	315.40	315.40	315.40	315.40	315.40	315.40
7	Other Equity	-	-	-	-	-	20.17
8	Earnings per Share (of Re.						
	1/- each)						
	(a) Basic-Rs	0.0144	0.0057	0.0086	0.0201	0.0319	0.0390
	(b) Diluted-Rs	0.0144	0.0057	0.0086	0.0201	0.0319	0.0390

1. The Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2019 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on 13th November, 2019. The above results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

 The above is an extract of the detailed format of Quarter, Half Year Ended and Annual Financial result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on stock exchange websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.supremexshinesteels.in).

3. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standard ("Ind AS") as

prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder

4. Figures for the Previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever necessary, to confirm with the figures for the current year/quarter. By Order of the Board of Directors

For Supremex Shine Steels Limited

Place: Mumbai Date: 13th November, 2019

Leena Modi **Managing Director** DIN: 00796382

(Rs. in Lakhs)



SOLID CONTAINERS LIMITED

CIN: L28100MH1964PLC013064 Regd. Office: 2006, Fossberry Road, Near ICI Ltd., Reay Road (E), Mumbai - 400 033. Tel: 7678021955/7506029866
E-mail: solidcontainersltd@gmail.com, www.solidcontainers.net UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND

HALF YEAR ENDED 30 SEPTEMBER 2019

Sr. ended ended ended ended **PARTICULARS** No 30 Sep.2019 30 Sep.2018 30 Sep.2019 31 Mar.2019 Unaudited Unaudited Unaudited Audited Total income from operations (net) Net Profit / (Loss) for the period before Tax (before Exceptional and / or Extraordinary (64.46)(45.30)(197.08)(480.41)items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items) (64.46)(45.30)(197.08)(480.41)Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items) (64.46)(45.30)(197.08)(480.41)Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] (64.46)(45.30)(197.08)(480.41)Equity share capital (Face Value Rs. 10/- each) 438.08 270.00 438.08 438.08 Reserves excluding Revaluation Reserves as per balance Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) (4.04)(3.07)(7.92)(26.00)(b) Diluted (4.04)(3.07)(7.92)(26.00)

Notes:

Place: Mumbai

Date: 14th November, 2019

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results are available on the Stock Exchange website $www.bseindia.com\ and\ on\ Company's\ website\ www.solid containers.net$

The Company adopted Indian Accounting Standard(Ind AS) from 1 April 2017 and accordingly above unaudited financial results are prepared in accordance with the said Standards.

The said unaudited financial results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors of the Company in its meeting held on 14 November 2019.

A scheme of Amalgamation of Ayepee Lamitubes Limited (ALL / Transferor Company) with Solid Containers Limited (SCL / Transferee Company) and their respective shareholders (the Scheme) has been sanctioned by Hon'ble National Company Law Tribunal, Mumbai Bench vide its order dated 08 February 2019 and was filed with the Registrar of Companies, Mumbai on 22nd March, 2019. The Scheme has been given effect in the above financial results for the quarter/year ended 31st March, 2019 with Appointed date of 01 April, 2017 Pursuant to the Scheme 16,80,896 number of equity shares of Rs. 10 each fully paid up of the SCI (Transferee Company) have been allotted to the shareholders of ALL (Transferor Company) on 29th April 2019 and equivalent number of equity shares of Rs. 10 each fully paid up held by ALL (Transferor Company in the SCL (Transferee Company) have been cancelled. Post allotment of the above equity shares, the paid up equity capital of the SCL (Transferee Company) has been increased to Rs. 4,38,08,960/-

The Auditor has reported in its report that the Company not carrying out any manufacturing operations and has incurred substantial accumulated losses and consequently the net worth of the Company has been fully eroded. The matter was reviewed internally and the management is of the view that the accumulated losses are mainly because of closer of commercial operation for years because of various reasons including unfavorable market conditions and other reasons whereas the Company continue to incur compliance and other cost. However the Management is exploring possible steps in this respect and is hopeful for revival

For Solid Containers Limited

Reshma Rao Director

name from MOHAMMED HASSAN ABDUL MANAN to ABDUL MANNAN (Given Name

INTELLIVATE CAPITAL ADVISORS LIMITED CIN: L67190MH2011PLC214318

Regd. Office: 1104, A Wing, Naman Midtown, 11th Floor, Senapati Bapat Marg, Prabhadevi, Mumbai - 400013 Tel No: 022-24391933, Fax: (022)2403 1691, Email: secretarial@intellivatecapital.com, Website: www.intellivatecapitaladvisors.in

TRACT OF STANDALONE LINAUDITED FINANCIAL DESULTS FOR

	EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR								
	THE QUARTER AND	HALF Y	EAR END	ED 30TH	I SEPTE				
H			uarter Ende	nd .	Half Voc	r Ended	s except EPS) Year Ended		
Sr.							31.03.2019		
No.	Particulars	Unaudited		Unaudited			Audited		
1	Total Income from Operations	-	0.12	-	0.12	-	41.45		
2	Net Profit for the period								
	(before Tax, Exceptional and /								
	or Extra Ordinary Items)	(2.95)	(5.25)	(1.57)	(8.20)	(4.69)	26.56		
3	Net Profit for the period before								
	Tax (after Exceptional and / or								
	Extra Ordinary Items)	(2.95)	(5.25)	(1.57)	(8.20)	(4.69)	26.56		
4	Net Profit for the period after								
	Tax (after Exceptional and / or								
	Extra Ordinary Items)	(2.95)	(5.25)	(1.57)	(8.20)	(4.69)	26.46		
5	Total Comprehensive Income								
	for the period (Comprising								
	Profit for the period (after tax)								
	and Other Comprehensive								
	Income (after tax)	(2.95)	(5.25)	(1.57)	(8.20)	(4.69)	26.44		
6	Paid Up Equity Share Capital								
	(FV of Re. 1/- each)	310.55	310.55	310.55	310.55	310.55	310.55		
7	Other Equity	-	-	-	-	-	68.68		
8	Earnings per Share (of Re.								
	1/- each)								
	(a) Basic-Rs	(0.0095)	(0.0169)	(0.0051)	(0.0264)	(0.0151)	0.0852		
	(b) Diluted-Rs	(0.0095)	(0.0169)	(0.0051)	(0.0264)	(0.0151)	0.0852		
N	ote:	•		-	•	-			

1. The Unaudited Financial Results for the quarter and half year ended 30th September, 2019 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors in its meeting held on 13th November, 2019. The above results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company.

x c h a n g websites (www.bseindia.com) and on the Company's website (www.intellivatecapitaladvisors.in).

Place: Mumbai

Date: 13th November, 2019

3. The financial results are prepared in accordance with the Indian Accounting Standard ("Ind AS") as prescribed under section 133 of the Companies Act, 2013 read with relevant rules thereunder.

4. Figures for the Previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here the previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here the previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here the previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here the previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here the previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here is a confirmation of the previous period /quarter have been rearranged/re-grouped wherever because here is a confirmation of the previous period where the pe For Intellivate Capital Advisors Limited

Leena Modi **Managing Director**

DIN: 00796382

JAINEX AAMCOL LIMITED Regd. Office: 405/406, Sharda Chambers, 15 Sir V. T. Marg, New Marine Lines, Mumbai - 400 020. CIN: L74999MH1947PLC005695

Sr.	Particulars Particulars	Quarter ended			Six months ended		Year ende
		30-Sep-19	30-Jun-19	30-Sep-18	30-Sep-19	30-Sep-18	31-Mar-
		Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audite
1	Income from operations						
	(a) Net Sales / Income from operations	386	419	381	805	814	1,75
	(b) Other operating income	0	0	0	0	0	2
	Total Income from operations (net)	386	419	381	805	814	1,756
2	Expenses						
	(a) Cost of materials consumed	86	123	127	209	239	422
	(b) Purchase of stock in trade	0	0	0	0	0	0
	(c) Changes in inventories of finished goods, work-in-progress and						
	stock-in-trade	-25	-5	-42	-30	-33	22
	(d) Employees benefits expense	131	126	127	257	252	524
	(e) Finance cost	14	15	18	29	35	74
	(f) Depreciation and amortisation expense	29	29	32	58	61	120
	(g) Excise Duty / Service Tax	0	0	0	0	0	0
	(f) Other expenses	141	124	111	265	251	507
	Total expenses	376	412	373	788	805	1669
3	Profit/(Loss) before Exceptional and extraordinary						
	items and tax (1-2)	10	7	8	17	9	87
4	Exceptional items	0	0	0	0	0	0
5	Profit / (Loss) before extraordinary items and tax (3-4)	10	7	8	17	9	87
6	Extraordinary items	0	0	0	0	0	0
7	Profit/(Loss) before tax (5 - 6)	10	7	8	17	9	87
8	Tax Expenses (including Deferred Tax)	7	0	0	7	0	26
	(1) Current Tax - (MAT)	3	0	2	3	2	18
	(2) Deferred Tax	7	0	0	7	0	17
	(3) Mat Credit adjustments / lapse	0	0	0	0	0	8
	(4) MAT Credit Entitlement / C/f	-3	0	-2	-3	-2	-17
9	Net Profit/(Loss) for the period (7 +/- 8)	3	7	8	10	9	61
10	Other Comprehensive Income	0	0	0	0	0	0
	A (i) Items that will not be reclassified to profit or loss	0	0	0	0	0	0
	(ii) Income tax relating to items that will not be reclassified						
	to profit or loss	0	0	0	0	0	0
	B (i) Items that will be reclassified to profit or loss	0	0	0	0	0	0
	(ii) Income tax relating to items that will be reclassified						
	to profit or loss	0	0	0	0	0	0
11	Total Comprehensive Income for the period/year (9+10)						
	(Comprising Profit and Other Comprehensive income for						
	the period)	3	7	8	10	9	61
12	Paid-up equity share capital (Face Value Rs.10/- each)	150	150	150	150	150	150
13							238
14							
	(a) Basic	0.21	0.47	0.48	0.68	0.57	4.08
	(b) Diluted	0.21	0.47	0.48	0.68	0.57	4.08

	(a) basic	0.21	0.47	0.40		.00	0.57	1
	(b) Diluted	0.21	0.47	0.48	0.0	68	0.57	
	STATEMENT OF ASSETS AND LIABILITIES			(Rs. in La	cs)			
Т	Particulars	As at		As at				
		30/09/2019		31/03/2019				
Α	ASSETS							
1	Non-Current Assets							
(a)	Property, Plant and Equipment	719		776				
	Intangible Assets	4		1				
(c)	Financial Assets							
(-/	(i) Others	41		37				
(d)	Deferred tax assets (net)	0		0				
(-,	Sub-total - Non-current assets	764		814	_			
2	Current Assets				-			
_	Inventories	354		317				
	Financial Assets	304		317				
(0)	(i) Trade receivables	359		426				
	(ii) Cash and cash equivalents	12		12				
	(iii) Other Bank Balances	0		0				
	(iv) Other current assets	7		15				
	Sub-total - Current assets	732	_	770	_			
	TOTAL-ASSETS	1496	_	1584	-			
В	EQUITY AND LIABILITIES	1490		1304	_			
	1							
1	Equity	450		450				
	Equity Share Capital	150		150				
(b)	Other Equity	248		238	_			
	Sub-total Equity	398		388				
2	Share application money pending allotment	0		0	_			
3	Liabilities							
	Non-current liabilities							
	(a) Financial Liabilities							
	(I) Borrowings	0		25				
	(ii) Others	414		282				
	(b) Provisions	4		4				
	(c) Deferred tax liabilities (net)	20		13				
	Sub-total- Non-Current liabilities	438		324				
4	Current liabilities							
	(a) Financial Liabilities							
	(i) Borrowings	247		247				
	(ii) Current Maturities - Long Term	0		173				
	(iii) Trade payables							
	(a) Dues of micro and small enterprises	0		6				
	(b) Dues of creditors other than micro	•		Ü				
	and small enterprises	254		278				
	(b) Other current liabilities	67		77				
	(c) Provisions	89		74				
	(d) Current Tax Liabilities (Net)	3		17				
	Sub-total - Current liabilities	660	-	872	\dashv			
		1496	_	1584	\dashv			
	TOTAL - EQUITY AND LIABILITIES	1496		1584				

The Company is operating in a single segment - gear and special cutting tools.

2. The unaudited financial results prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) for the quarter and six months ended September 30, 2019 have been reviewed by the Audit Committee and approved by the board of Directors of the Company at its meeting held on 13th November, 2019. The same have also been subject to Limited Review by the Statutory

3. The company has no subsidiary, joint ventures or associates, hence consolidation of results are not required. 4. Figures for the previous periods have been regrouped / re-classified to conform to the classification of the current period.

By Order of the Board

For JAINEX AAMCOL LIMITED

(RAHUL DUGAR) DIRECTOR DIN - 00013704

Place: Mumbai Date: 13/11/2019

शिवसेनेचा आमदार फोडण्याचा प्रयत्न केल्यास त्याचंच डोकं फुटेल: दिलीप लांडे

शिवसेनेचे आमदार दिलीप लांडे यांनी आमदार फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना इशारा दिला आहे. शिवसेनेचा आमदार फोडणं तसं शक्य नाही. पण जर कोणी आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल, असं वक्तव्य दिलीप लांडे यांनी केलं आहे. द रिट्टीट हॉटेलमधून आपल्या मतदारसंघात परत जाताना दिलीप लांडे यांनी हे वक्तव्य केलं.

शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीसोबत घरोबा करण्याचं पक्क केल्यानंतर भाजपने ऑपरेशन लोटस हाती घेतल्याचं बोललं जातं आहे. कर्नाटकात राबवलेला पॅटर्न महाराष्ट्रात राबवण्याचा भाजपचा इरादा असल्याचं म्हटलं जात आहे. त्यासाठी आमदार फोडाफोडीची. घोडेबाजाराची चर्चा आहे. शिवाय आमदार फुटीच्या भीतीने शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाडच्या रिटीट हॉटेलमध्ये ठेवलं होतं. तर काँग्रेसचे आमदार

जयपूरमध्ये आहेत. अविश्वासामुळे हॉटेलमध्ये ठेवलं नाही आमदार फोडण्याविषयी

दिलीप लांडे म्हणाले की. शिवसेनेचा आमदाराना फोडणं



आमदार फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचंच डोकं फुटेल. परंतु त्यासाठी हॉटेलमध्ये ठेवलं नव्हतं. राष्ट्रपती राजवट लागण्यापूर्वी कधीही सत्ता स्थापनेसाठी बोलावतील. त्यामुळे सर्व आमदार जवळ असणं गरजेचं असतं. त्यामुळे आम्हीच सांगितलं, साहेब लांबून येणं अवघड आहे, आम्हाला इथेच ठेवा, म्हणून आम्हाला इथे जवळ ठेवलं. ७.३० वाजता पोहोचणं गरजेचं होतं. मग अशावेळी वेळेत राज्यपालांकडे पोहोचण्यासाठी आम्हाला जवळ ठेवलं होतं, अविश्वासामुळे नाही.

> आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश

गेल्या अनेक दिवसांपासून मालाडच्या रिट्टीट हॉटेलात मुक्कामी असलेल्या शिवसेना आमदारांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आपापल्या मतदारसंघात परतण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे काल

रात्रीपासून आमदार परतायला सुरुवात झाली आहे. तरी, या आमदारांना १७ नोव्हेंबरला म्हणजेच बाळासाहेब ठाकरेंच्या पुण्यतिथीला त्यांच्या स्मृतिस्थळावर हजर राहण्यास सांगितलं आहे.

याबद्दल दिलीप लांडे म्हणाले की, नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत आहे. शेतकऱ्यांचा शिवसेनेवर विश्वास आहे. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी, त्याच्या अडचणीच्या वेळी प्रत्येक शिवसैनिकाने त्याच्या मदतीला जाण्याची गरज आहे. आम्ही आमदार खेडेगावातून आलो आहोत, आम्ही स्वत: शेतकरी आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी, सर्वांनी आपापल्या विभागात जाऊन, शेतकऱ्याला मदत करणं आणि सोबत राहणं गरजेचं असल्याचा आदेश शिवसेना पक्षप्रमुखांनी दिला आहे.

लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळन खून करीत प्रियकरानेच गोणीत मृतदेह भरून कचरा कुंडीत फेकला. त्यांनतर पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह रॉकेल टाकून जाळल्याची धकादायक

वसईतील समुद्रिकनाऱ्यांसभोवतालचा कचरा पेटतोय

अज्ञातांकडून लावल्या जाणाऱ्या आगीमुळे पर्यटनाला धोका

ंती ल व स इ समुद्रिक नार्यां सभो वताली असलेल्या कचर्याचा प्रश्न सध्या लागला अज्ञातांकडून लावल्या जाणार्या आगींमुळे पर्यटनाची होत आहे. समुद्रिकनाऱ्यांचे सौंदर्य बकाल करण्यासाठी अज्ञात व्यक्तींचा हातभार लागत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त

वसईतील पर्यटनाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे म्हणजे वसईतील समुद्रिकनारे. या ठिकाणी रोज हजारो पर्यटक भेट देत असतात. मात्र सध्या या किनाऱ्यांची दुरवस्था झाली असल्याचे चित्र दिस्न येत आहे. वाळूउपसा, कचरा, किनाऱ्याची होणारी धूप या सर्वे प्रमाणावर कचरा वाहून आला आली आहे. त्यात प्लास्टिक

हि घटना टिटवाळा नजीक

असलेल्या बल्याणी गावात घडली.

याप्रकरणी कल्याण तालुका पोलिसांनी

कसोशीने तपास करीत हा गुन्हा

उघडकीस आणून क्रूर प्रियकराला

गजाआड केले. नीरज मौर्या (वय

२०) असे आरोपी प्रियकराचे नाव



समुद्रिकनाऱ्यांना विळखा घातला आहे. त्यातच नुकताच ये उन गेलेल्या 'क्यार' चक्रीवादळाम्ळे वसईतील समुद्रिक नाऱ्यावर मोठ्या

मृतक प्रेयसीचे नाव असून ती

उत्तरप्रदेश मधील गाजियाबाद

जिल्ह्याची रहिवाशी होती.

गोणी, थर्माकोल यांसह विविध प्रकारचा कचरा लाटेने समुद्राच्या किनाऱ्यावर आला होता. राजोडी किनाऱ्यावर या कचऱ्याला आग लावण्यात

प्रेयसीचा खून करीत प्रियकरानेच कचरा कुंडीत जाळला मृतदेह

नोव्हेंबर रोजी सकाळच्या सुमाराला बल्याणी टेकडीवर असलेल्या एका दुकानाच्या शेजारी कचरा कुंडीत आहे. तर मोहिनी गुप्ता (वय १९) असे अर्ध वट जळलेल्या अवस्थेत छोडेन लेपचा यांना

मिळलेल्या माहितीनुसार १

अनोखळी महिलेला मृतदेह आढळून आला होता. या घटनेची माहिती मिळताच कल्याण तालका पोलीस व ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा करीत त्या अनोखळी महिलेचा मृतदेह उत्तरणीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवून पुढील तपास सुरु

पोलीस तपासादरम्यान गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, आरोपी नीरज हा मृत मोहिनी सोबत गेल्या २ महिन्यापासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये टिटवाळ्यानजीक बल्याणी गावातील गायकवाड चाळीतील एका खोलीत भाड्याने राहत होता. मात्र गेल्या ८ ते १० दिवसापासून मोहिनी त्याच्या जोडीला दिसत नसल्याचे समोर आल्याने पोलिसांनी आरोपी नीरजला चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलीस चौकशी दरम्यान त्यानेच धक्कादायक माहिती दिली कि, मोहिनी माझ्या सोबत वारंवार भांडण करीत असे, या भांडणाच्या रागातून १ नोव्हेंबरला तिचा स्कार्पने गळा आवळून खून केला. आणि मध्यरात्रीच्या सुमाराला एका प्लॅस्टिकच्या गोणीत तिचा मृतदेह भरून परिसरात असलेल्या एका कचरा कुंडीत गोणी टाकली. त्यांनतर बिंग फुटू नये म्हणून गोणीत असलेल्या मृतदेहावर रॉकेल टाकून जाळला. आरोपीने दिलेला कबुली जबाब ऐकून

पीलिसही थक्क झाले होते. दरम्यान, मोहिनीच्या खुनाचा गुन्हा १२ दिवसातच ठाणे ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठपोलीस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक परशुराम लोंढें यांच्या पथकाने उघडकीस आणला आहे. तर आरोपी नीरजला न्यायालयात हजर केले असता १५ नोव्हेंबरपर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जाहिर नोटीस

सर्व लोकांना कळविणेत येते कि, खाली वर्णन केलेली अशी निर्विवाद व बोजेरहित मिळकत माझे अशिल श्रीमती. सनिता रमे ामळकत माझ आशल आमता, सुनिता सर्मः माखिजा, पत्ता: आय/ १८६, प्रमन्गर की. ऑप. ही. सीसायटी िठ., कीपरी कॉलनी, डाणे (प्व)-४००६०३ यांचे माळकीची आहे. माझे अशिलांनी माहिती दिली आहे कि, सद् मिळकत, बीजाबिरहित व निर्विवाद अशी आहे. परंतु पुढील दस्ताच्या कायदेशीर बाबी पड़ताळणे आवश्यक आहे. 9)श्रीमती. दया गोपीलाल माखिजा, श्री. राजेश गोपीला माखिजा, श्री. शरद गीपीलाल माखिजा (हक्कसोडपत्र लिहून देणार) आणि श्री. रमेश ीयीलाल माखिजा (हेक्कमीड यूब लिहर नावाळाड नाविका (हुववरताड वज निह् घेणार) यांचे मध्ये दि. २२/११/२०१२ रोर्ज सांक्षाकित केलेले व द्स्त नोंदणी क्र. टनन 9/९२७२/२०१२ दि. २७/१९/२०१२ रोजी नींदणीकृत केलेले हक्कसोडपत्र, २ श्री. रमेश गीपीलाल माखिजा यांनी दि. १९/०३/२०१३ रोजी सांक्षाकित केले दस्त नींदणी क्र. टनन-१/२२५३/२०१३ दि. २०/०३/२०१३ अन्वये नींदणीकृत केलेले मृत्युपत्र, ३) प्रेमनगर सोसायटी यानी दि. १५/०५/२०१३ रोजी दिलेली दुय्यम शेअर सर्टिफिकेट नं. १३४ डिस्टींगटींन्ह नं. ६६६ ते ६७० व **शेअर सर्टिफिकेट** नं. ४९५ डिस्टींगटींव्ह नं. ४६५८ ते ४६७९ मिळकतीचे टायटल (Title) देणेसाठी हि नीटिस देण्यात येत आहे.

आमचे अशिल सदर व्यवहार पूर्ण करून घेतील व मागाहून आलेल्या हरकतींचा विचारकेला जाणार नाही. मिळकतीचे वर्णन :

ामळकताच वणन: फ्लॅट नं. आय/9८६, प्रेमनगर को. ऑप. हो. सोसायटी लि. कोपरी कॉलनी, टाणी (पूर्व)-४००६०३, क्षेत्रफळ ७९१ची.फुट (कार्यट), सर्व सीची सह जसे की, 9 ओपन कार पार्कीग व 9 दु-व्हिलर पार्किग, हि मिळकत सर्व्हें नं 9८/१,9८/३,२९/३, २० आणि २२ मौजे –कोपरी, ता. व जि. ठाणे या जमिन मिळकतीवर बांधण्या आलेली आहे.हि मिळकतावर बाद्यण्यात आलेली आहे.हि मिळकत दुच्यम निबंधक ठाणे व जिल्हा निबंधक ठाणे यांचे कार्य क्षेत्रात असुन ठाणे महानगरपालिका हद्दीत् आहे. ॲंड. बाळासाहेब भूजबब

बगला, कोपरी कॉलनी, ठाणे (पूर्व)-४००६०३ मोबाईल नंबरः ९८३३७१२६८०

कचरादेखील मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी आणि धूर पसरला होता. त्यानंतर किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणावर राख पडली असून यामुळे येथील स्थानिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. येथे राज्ञीच्या वेळी अज्ञात व्यक्तीकडून लावण्यात आलेल्या आगीमुळे संपूर्ण कचरा जळून खाक झाला आहे. यामुळे पर्यटकांचा वावर कमी झाला असून या आगीच्या धुराचा गास आम्हाला सहन करावा लागल्याचे येथील स्थानिक समीर पाटील यांनी सांगितले.

किनाऱ्यावर येणारा हा कचरा आता डोकेदुखी ठरत मोठ्या असतात. त्याबरोबर फिरवली आहे.

किनारी येत असते. वसईच्या समुद्रकिनारीदेखील अशाच प्रकारे कचरा साचत आहे. त्यामुळे किनाऱ्यांची अवस्था बिकट झाली असल्याचे दिसून येत आहे. अशा प्रकारे किनाऱ्यावरील कचऱ्याला आग लावणे योग्य नसून यामुळे वायू आणि जलप्रदूषणात भर प्रतिक्रिया पडल्याची पर्यावरणप्रेमी निनाद पाटील यांनी दिली. वसईच्या समुद्र किनारी भरतीच्या लाटांसह मोठ्या प्रमाणावर कचरा वाहून येत आहे. वसईतील राजोडी, अर्नाळा, भुईगाव या समद्र किनारी 'क्यार' चक्रीवादळामुळे समुद्राच्या लाटे ने मोठ्या प्रमाणावर कचरा आला आहे. या किनाऱ्यावर शनिवारी आणि रविवारी मुंबई , ठाणे व आजबाजच्या परिसरातील पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी सहलीचे आयोजन करतात. मार्ग प्लॅस्टिकच्या पिशव्या गोणी, थर्माकॉल यासह विविध प्रकारचा कचरा हा लाटेने समुद्राच्या किनाऱ्यावर आल्याने अस्वच्छता व दुर्गंधी होत आहे. त्यातच येथे कचऱ्याला आग लावल्याने आहे. भरतीच्या वेळी लाटा पर्यटकांनी किनाऱ्याकडे पाठ

समुद्रात असलेली घाण

डेल इंटरनॅशनल किड्स फिल्म फेस्टीवल १०० चित्रपट दाखविण्यात येईल

डेल इंटरनेशनल किड्स फिल्म फेस्टिवल (डेल-आयकेएफएफ) हा शाळांमध्ये आयोजित करण्यात आलेला पहिला जागतिक चित्रपट महोत्सव आहे. या चित्रपट महोत्सवाची सुरुवात १३ नोव्हेंबर पासून सेंट मेरी स्कूल मध्ये झाली आहे. डेल इंटरनॅशनल किडस फिल्म फेस्टीवलच्या तिसऱ्या आवृत्ती मध्ये लहान मुलांमध्ये

याच्या शक्तीने त्यांना सुशिक्षित करण्यात येईल तसेच ज्याच्या चित्रपटांच्या जादुई जगाची फेस्टिव्हल असेल ज्याचे

निर्मळ तलाव सुशोभिकरणाला लांबणीचा सूर

ऐतिहासिक महत्त्व असलेल्या निर्मळ येथील तलावाची सुशोभिकरणाच्या नावाखाली आणि ७० टक्के निधी हा राज्य वाताहत झाली असून येथील जैवविविधतेलादेखील धोका निर्माण झाला आहे. यामुळे गेल्या तीन वर्षांपासून रखडलेले हे सुशोभिकरणाचे काम प्रशासनाने लवकरात लवकर पूर्ण करावे, अशी मागणी स्थानिकांतून होत आहे. वसईतील तीर्थक्षेत्रांपैकी निर्मळ तीर्थक्षेत्राला पवित्र स्थान आहे. वसई तालुक्यातील निर्मळ परिसरात आद्य जगद्गरू आल्याने रखडल्याचे उत्तर वर्तक शंकराचार्यांचे समाधी मंदिर आहे. तसेच याच ठिकाणी विमल हा ऐतिहासिक तलाव आहे. तलावासह या संपूर्ण परिसराला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, मात्र सध्या या तलावाचे सुशोभिकरण करण्याचे काम पालिकेतर्फे हाती घेतले असून यामुळे या तलावाची मोठ्या प्रमाणावर दुखसथा झाली आहे. गेल्या तीन वर्षांपासून या तलावाच्या सुशोभिरणाचे काम रखडलेले आहे. या ठिकाणी रखडलेल्या कामामुळे तलाव परिसराला आणि तलावाला बकाल रूप आले आहे. या तलावात उगवणारी कमळे आणि

दुसरीकडे या तलावात सध्या इतर नागरिकांकडून कपडे धुतले जातात. त्यामुळे पाणी मोठ्या प्रमाणावर प्रदूषित झाले आहे. ऐतिहासिक निर्मळ तलावाच्या अवतीभवती प्रचंड प्रमाणात अनिधकृत बांधकामे उभी राहिली आहेत. या बांधकामांमुळे तलावाचे क्षेत्र हळूहळू कमी होत आहे. येथे अनधिकृत बांधकामे उभारून तीर्थक्षेत्राचे पावित्र्य नष्ट करणाऱ्यांवर कारवाईची मागणी पर्यावरण संवर्धन समितीच्या समीर

इतर जैवविविधता यांनादेखील धोका निर्माण झाला असून ती नष्ट

होण्याच्या मार्गावर आहेत.

मार्फत २ मिलियन शालेय व प्रेरित करण्याचा प्रयत्न या महोत्सवाद्वारे केला जाणार आहे. विद्यार्थ्यांना तसेच त्यांच्या या महोत्सवात विद्यार्थ्यांना फक्त मुलांचे सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपट पाहण्याची संधीच नव्हे तर फिल्म मेकिंग मास्टर क्लासेसमधून शिकण्याची तसेच फिल्म मेकिंग स्पर्धेत भाग घेण्याची संधी देखील मिळणार आहे. आयकेएफएफ २०१९ हा जगातील सर्वात मोठा फिल्म ओळख निर्माण करणे तसेच आयोजन ४० देशातील शाळांद्वारे

हाती घेण्यात आले आहे, मात्र

याचा ३० टक्के निधी पालिकेतर्फे

सरकारतर्फे मिळून हे काम करण्यात

येत आहे. चार वर्षांपूर्वी हाती

घेतलेले हे काम अर्धवट अवस्थेत

असून त्याची रखडपट्टी सुरूच आहे.

ते तत्काळ सुरू करण्यासाठी

पालिकेकडे आणि राज्य

सरकारकडे पाठपुरावा सुरू

असल्याचे वर्तक यांनी सांगितले.

यावर हे काम राज्यातून निधी न

यांना पालिकेने दिल्याचे त्यांनी

सांगितले.

कुटुंबांना टार्गेट करण्यात आले आहे. २ महिन्याच्या या जागतिक कार्यक्रमामध्ये फिल्म स्क्रिनिंग, फिल्म मेकिंग मास्टर क्लासेस, जगातील सर्वात मोठी फिल्म मेकिंग स्पर्धेचा चा समावेश करण्यात येईल तसेच राजीव मसंद, जया बच्चन, श्रीराम राघवन, मनीषा कोइराला व अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्माते ज्युरींचा सहभाग या महोत्सवामध्ये होणार आहे. ज्युरी सदस्यांसोबत संवाद साधून तसेच चित्रपटांच्या स्क्रिनिंग द्वारे १३ नोव्हेंबर रोजी सेंट मॅरी स्कूल मुंबई, येथे या महोत्सवाची मुरुवात झाली आहे. वर्तक यांनी केली आहे. या तलाव सुशोभिकरणाचे काम पालिकेतर्फे

एलएक्सएल चे एमडी आणि चीफ लर्नर सईद सुलतान अहमद म्हणाले की, मूल्य-आधारित संदेशांद्वारे संवाद साधून मुलांसोबत जुळण्यासाठी चित्रपट एक आदर्श व्यासपीठ आहे. या आवृत्तीमध्ये आम्ही पर्यावरण, विवाद, चाईल्डह्ड तसेच स्पेस अशा मुद्द्यांवर आधारित ४० देशातील, ३५ भाषांमधील १०० चित्रपटांची निवड केली आहे. या महोत्सवाचे आयोजन मुलांना जागतिक भाषा, विवाद, आवाहने आणि गोष्टींबद्दल जागस्क करण्यासाठी केले आहे जे शिक्षणामध्ये आवशचक आहे.

DHENU BUILDCON INFRA LIMITED
Office No. 4 Building No. 4, Vahatuk Nagar, Amboli, Andheri (West), Mumbai- 400 058 Contact No.: 7977599535 CIN: L10100MH1909PLC000300 Email: dhenubuildcon@gmail.com Website: www.dhenubuildconinfra.com EXTRACT FROM THE STATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED 30TH SEPTEMBER, 2019

			rto. III Laitilo	oncopt L. o
PARTICULARS	Quarter Ended 30.09.2019 (Unadited)	Quarter Ended 30.09.2018 (Unadited)	Half Year ended 30.09.2019 (Unaudited)	Year ended 31.03.2019 Audited
1 Total Income from Operations (net) 2 Net Profit/ (Loss) for the period	0.00	0.00	0.00	57.55
(before tax and Exceptional items) Net Profit/ (Loss) for the period	(96.05)	(1.39)	(100.10)	(48.05)
before tax, (after Exceptional items) 3 Net Profit/ (Loss) for the period	(96.05)	(1.39)	(100.10)	(48.05)
after tax (after Exceptional items) 4 Total Comprehensive Income for	(96.05)	(1.39)	(100.10)	(33.46)
the period[Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income				
(after tax)] 5 Equity Share Capital (Face Value	(1.72)	(20.71)	(5.77)	(51.81)
of Shares : Rs. 1/-) Reserves (excluding Revaluation	183.00	183.00	183.00	183.00
Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year.				
6 Earnings Per Share (of Rs.1/-each)				
(a)Basic (b)Diluted	(0.52) (0.52)	(0.01) (0.01)	(0.55) (0.55)	(0.18) (0.18)

The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter a half year ended 30th September, 2019 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The f format of the Financial Results are available on the website of Stock Exchange i.e BS at www.bseindia.com and the Company's website www.dhenubuildconinfra.com The above results were reviewed and recommended by the Audit Committee and we approved by the Board of Directors at their respective meetings held on 13t Novemeber, 2019. The Statutory Auditors of the Company have reviewed an un-audit results pursuant to Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listin Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, and have issued the

For Dhenu Buildcon Infra Limit

Place : Mumbai Directo

राज्यपालांच्या हस्ते 'वन इंडिया पुरस्कार'नी सन्मानित ■ मुंबई सिक्कीममध्ये सामाजिक कार्य पुरस्कार

करत आदिवासी समाजाच्या विकासासाठी झटणाऱ्या तसेच नशामुक्तीसह लेपचा जमातीच्या शोषणाविरोधात लढणाऱ्या आणि नाटक, कांदबरीच्या जनजागृती घडविणाऱ्या ईशान्य भारतातील सामाजिक कार्यकर्त्या छोडेन लेपचा यांचा सन्मान होणे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोशचारी यांनी माय होम इंडिया या स्वयंसेवी संस्थेच्यावतीने बुधवार, (ता.१३) रोजी दादर पश्चिम येथील स्वातत्र्य वीर सावरकर

प्रधान सोहळ्यात व्यक्त केले. ईशान्य भारत आणि उर्वरित भारत यामधील लोकांमध्ये सौहार्दपूर्ण संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने देशातील १२५ शहरांमध्ये कार्य करणाऱ्या 'माय होम इंडिया' संस्थेच्यावतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 'वन इंडिया पुरस्कार'

स्मारक सभागृहात पार

पडलेल्या वन इंडिया पुरस्कार

जाहीर केला होता. यंदाचा सिक्कीमच्या सामाजिक कार्यकर्त्या छोडेन लेपचा यांना राज्यपाल भगतसिंह कोशचारी यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश, सन्मानपत्र व स्मृतिचिन्ह देउन प्रधान करण्यात आला यावेळी पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील, संस्थापक सुनील देवधर, घाशीराम विद्यापीठ छत्तीसगढ कुलगुरू डॉ.अंजिला गुप्ता, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, राहुल राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

सिक्कीममध्ये अनेक सामाजिक कार्य केले. मात्र या कार्यादरम्यान प्रथमच विमानाने प्रवास करण्याची संधी मला लाभली. मुंबई हे मोठे व सुंदर शहर असून येथील लोक हुशार आहेत. आज माय होम इंडीया संस्थेने मला दिलेल्या पुरस्कारामुळे मला अधिक प्रोत्साहन मिळाले असून यापेक्षा मोठे काम करण्याची ग्वाही सिक्कीमच्या सामाजिक कार्यकर्त्या छोडेन लेपचा यांनी पुरस्कार सोहळ्यात दिली.

INDSOYA LIMITED Regd. Office: 1111-A Raheja Chambers, 213, Nariman Point, Mumbai - 40002 soya.comcontact No: (022) 22852796-97-99 EXTRACT OF STANDALONE UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & HALF YEAR ENDED ON 30TH SEPTEMBER, 2019

	Particulars	Quarter ended (30/09/2019) Unaudited	Quarter ended (30/06/2019) Unaudited	Quarter ended (30/09/2018) Unaudited	Year to Date ended (30/09/2019) Unaudited	Financial Year ended (31/03/2019) Audited
1 2	Total income from operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before Tax,	2.47	2.40	2.63	4.87	10.43
3	Exceptional and / or Extraordinary items) Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and / or	0.56	(3.59)	(0.47)	(3.03)	(6.85)
4	Extraordinary items) Net Profit / (Loss) for the	0.56	(3.59)	(0.47)	(3.03)	(6.85)
5	period after tax (after Exceptional and / or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period [Comprising Profit /	0.56	(3.59)	(0.47)	(3.03)	(6.85)
6 7	(Loss) for the Period (after tax) and other Comprehensive Income (after tax) Paid up Share Capital Reserves (excluding	0.56 20.00	(3.59) 20.00	(0.47) 20.00	(3.03) 20.00	(6.85) 20.00
8	Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet Earnings Per Share	-	-	-	-	55.19
	(After) extraordinary items)(of Rs.10/- each) a) Basic (in Rs.) b) Diluted (in Rs.)	0.28 0.28	(1.79) (1.79)	(0.23) (0.23)	(1.51) (1.51)	(3.43) (3.43)

held on 14/11/2019 The above is an extract of the detailed format of un-audited Financial Results filed with the Stoci Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full format of the Financial Results are available on the websites o Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and the Company (www.indsoya.com). "the filings) revious period/year figures have been regrouped /re-classified wherever considered necessary

to conform to current period/year classification Shivkumar Vaishy Company Secretary

तारिसदण्यातयत्याहुः तरी सद्र मिळकतीबाबत इतर कीणाचे हक्क, अधिकार, हितसंबंध, लीज, कुळ, बहुबाट, भाडेपट्टे, साठेकरार, विकास करार व अन्य कीणत्याहुं प्रकारचे हक्क अधिकार असल्यास त्यांनी ही नोटीस प्रसिध्द झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांचे आंत आपल्या हरकती खाली नमुद पत्यावर कागदपत्रांसहदाखलकराव्यात. वरील मुदतीत कोणाची हरकत न आल्या

अ-9/9**,** श्री श्रमसाफल्य सोसायटी**,** बार

मे. उपनिबंधक, सहकारी संस्था (परसेवा), मुंबई यांचे कार्यालय दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन लि., मुंबई

भारतीय क्रीडा मंदिर, ४ था मजला, सहकार नगर जवळ. नायगांव रोड नं. २६, मुंबई-४०० ०३१.

जाहीर नोटीस

दि सिटी को-ऑप बँक लि

पहिला मजला, पद्मावती दर्शन एन. एम. जोशी मार्ग,

लोअर परळ, मुंबई ४०००१३.

अनुक्रमांक १ ते ३

... जाब देणार

... अर्जदार

खालील दर्शविलेल्या विषयासंदर्भात जाब देणाऱ्यांना नोटीस देण्यात येते की, थिकत कर्जाविषयी अर्जदार बँकेने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कलम १०१ खाली वसुली दाखला मिळणेसाठी दाखल केलेल्या अर्जाबाबत तुमचे म्हणणे सादर करण्यासाठी आपणास उपलब्ध पत्त्यावर नोटीस देण्यात आली होती तथापि सदर पत्त्यावर आपण रहात नसल्याने तसेच आपला विद्यमान पत्ता उपलब्ध नसल्याने सदर जाहीर नोटीसीद्वारे आपणास एक शेवटची संधी देण्यात येत असून दिनांक २७.११.२०१९ रोजी दुपारी ११.३० वाजता आपण स्वतः वरील पत्त्यावर हजर राहून आपले म्हणणे नमूद करावे. सदर दिवशी आपण हजर न राहिल्यास तुमच्या गैरहजेरीत अर्जाची चौकशी करण्यात येऊन एकतर्फी योग्य तो निर्णय घेतला जाईल, याची आपण लक्षपूर्वक नोंद घ्यावी.

जाब देणार आणि दाखल केलेल्या दाव्यांची माहिती खालीलप्रमाणेः-

अ.	जाब देणाऱ्याचे नाव	जाब	अर्ज	दावा	दावा रक्कम	पुढील
क्र.		देणार	दाखल	क्रमांक	रुपये	सुनावणी
		क्र.	दिनांक			तारीख
9	सौ. भद्राबेन नवीन शेठ	9				
	श्री. नवीनचंद्र वाडीलाल शेठ	5	96.08.98	३३०२	9,७३,९२३.oo	2/0 00 00
	श्री. हिरेन जयसुख लाल अजमेरा	ሎ	76.05.75	/98	7,62,522.00	20.77.75
	श्री. श्रीनिवास के. रेड्डी	8				
5	श्री. राजू नारायण पाटणे	9				
	श्री. रवींद्र रामचंद्र गावडे	5	0/ 00 00	३३०५	9,८८,९८२.oo	2/2 00 00
	श्री. बुधाजी रमाकांत दळवी	ş	96.99.99	/98	7,66,564.00	20.77.75
	श्री. विशाल रमाकांत दळवी	8				
ş	सौ. शितल अमित मेहता	9				
	श्री. दिलेंद्र नंदकुमार काटवी	5	0/ 00 00	3303	0.00.050.00	2/2 00 00
	श्री. बिरेन लक्ष्मीदास गांधी	ş	96.99.99	/98	9,९९,९६४.००	tu.77.75
	श्री. अमित हरकिशन मेहता	8				
_						

ही नोटीस आज **दिनांक १३.११.२०१९** रोजी माझी सही व कार्यालयाचे मुद्रेसह दिली आहे.



सही/-श्री. सुनिल बनसोडे उपनिबंधक, सहकारी संस्था मुंबई (परसेवा) दि बृहन्मुंबई नागरी सहकारी बँक्स असोसिएशन लि., मुंबई